

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी
योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांच्या
तक्रारीसंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक : मग्रारो-२०१६/प्र.क्र.१७३/रोहयो-१०अ,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ०४ सप्टेंबर, २०१७.

- वाचा :-** १) शासन निर्णय,नियोजन विभाग,क्रमांक : मग्रारो-२०१९/प्र.क्र.४०/रोहयो-१०अ,
दि.०२/०५/२०१९.
२) शासन निर्णय,नियोजन विभाग,क्रमांक : मग्रारो-२०१३/प्र.क्र.२१७/रोहयो-१०अ,
दि.२२/०९/२०१४.

प्रस्तावना :

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये, जबाबदा-या व नियुक्तीच्या संदर्भात उपरोक्त शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामरोजगार सेवकांनी नियुक्ती व त्यांना पदावरून काढून टाकण्याबाबत अनुसरावयाच्या कार्यपध्दतबाबत स्पष्ट निर्देश सदर शासन निर्णयामध्ये नमूद केले आहेत. तथापि, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ महाराष्ट्र यांनी ग्राम रोजगार सेवकांच्या समस्यांचे निवारण करण्याबाबत शासनाकडे निवेदन सादर केले होते. सदर निवेदनानुसार मा.मंत्री (रोहयो) यांनी दिनांक २४ मार्च,२०१७ रोजी आयोजित केलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेले ग्राम रोजगार सेवक यांच्या कामासंदर्भात या योजनेचे लाभार्थी, मजूर, ग्रामपंचायतीचे ग्राम सेवक, सरपंच व पदाधिकारी, जिल्हा परिषद/पंचायत समितीचे पदाधिकारी, अशासकीय संस्था, सामान्य नागरिक व या योजनेशी संबंधित इतर घटक यांच्याकडून तक्रार अर्ज प्राप्त होतात. अशी तक्रार प्राप्त झाल्यास अथवा त्यांना गैरवर्तणुकीमुळे पदावरून काढून टाकण्याची मागणी झाल्यास विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी सदर तक्रारीची चौकशी करण्याबाबत शासन निर्णय दिनांक २२ जानेवारी, २०१४ अन्वये कार्यपध्दती निर्गमित करण्यात आली आहे. मा.मंत्री (रोहयो) यांचेकडे बैठकीत झालेल्या निर्णयान्वये आता ग्राम रोजगार सेवकांची चौकशी विस्तार अधिकारी यांचेमार्फत करण्याऐवजी संबंधित गट विकास अधिकारी यांनी चौकशी करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात दिनांक २२ जानेवारी, २०१४ च्या शासन निर्णयामधील अ.क्र.१ ते ७ येथे नमूद केल्यानुसार विहित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब न करता ग्राम रोजगार सेवक यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यास अशा प्रकरणी उप मुख्य

कार्यकारी अधिकारी यांचेकडे फेरविचारार्थ अर्ज करता येईल. उप मुख्य कार्यकारी अधिकारी हे अशा प्रकरणाची गुणवत्ता तपासून संबंधित ग्रामपंचायतीकडे उचित कार्यवाहीची शिफारस करतील.

ग्राम रोजगार सेवक यांच्या कामासंदर्भात अनियमितता निदर्शनास आल्यास उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा अनियमिततांबाबत स्वतःहून दखल घ्यावी व त्यांनी संबंधित ग्राम रोजगार सेवकांच्या चौकशीचे निर्देश गट विकास अधिकारी (पंचायत) यांना द्यावेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०९०७१४२०४२१५१६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(बा.कि.रासकर)

उप सचिव (रोहयो)

प्रत,

- १) मा.मंत्री (रोहयो) यांचे खाजगी सचिव.
- २) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- ३) आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र, नागपूर.
- ४) सर्व विभागीय आयुक्त.
- ५) सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मुंबई व मुंबई उपनगर वगळून).
- ६) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहजिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा परिषद (मुंबई व मुंबई उपनगर वगळून).
- ७) सर्व उप सचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी (रोहयो), मंत्रालय, मुंबई.